

MUMBAL

November 12, 2020

The Department of Corporate

Services **BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 500193

The Listing Department

National Stock Exchange of India

Limited

Exchange-Plaza, 5th Floor, Plot No .C/1,G block, Bandra Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai – 400 051

Scrip Code: HLVLTD

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clipping of Financial Results

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulation 2015, we submit herewith a copy of the Financial Result for the second quarter and half-year ended 30th September, 2020 published in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakthi (Marathi Daily)

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For **HLV Limited** (Formerly Hotel Leelaventure Limited)

RAMNATH

Savitri Yadav **Company Secretary**

Encl: as above

101, HEMU PLAZA, D.J. ROAD, MUMBAI: 400056

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS R THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 20

	FOR THE QUARTER AND HALF TEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020					
			(`in lakhs)			
SI. No	Particulars	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Half year ended 30.09.2020 (Unaudited)		
1	Total Income from Operations	3.32	21.57	9.16		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(8.24)	1.41	(10.79)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(8.24)	1.41	(10.79)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	(8.24)	1.41	(10.79)		
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(6.10)	0.12	(5.99)		
6	Equity Share Capital	320.00	320.00	320.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-		
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)- (Not annualised) Basic & Diluted	(0.26)	0.04	(0.34)		
Not an	nualised for the quarter					

For Deep Diamond India Limit

Prakash Solanki

SAHARA INDIA PARIWAR

Sahara One Media And Entertainment Limited CIN: L67120MH1981PLC024947

Regd. Office :- Sahara India Point, CTS 40-44, S. V. Road, Goregaon (West), Mumbai-400 104 Extract of statement of unaudited results for the quarter ended Sep. 30, 2020

	(Rs. in Lakhs)						
Sr. No.	Particulars	For 1	For the quarter ended For the six months For the ye ended ended		For the quarter ended		For the year ended
		30-09-2020	30-06-2020	30-09-2019	30-09-2020	30-09-2019	31-03-2020
1	Total income from operations (net)	0.01	1	11.21	0.01	25.18	49.56
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)		(147.05)	(142.06)	(300.63)	(275.14)	(586.11)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)		(147.05)	(142.06)	(300.63)	(275.14)	(586.11)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)		(147.05)	(142.06)	(300.63)	(275.14)	(586.11)
5	Total comprehensive income/(Loss) for the period	(153.57)	(147.05)	(142.06)	(300.63)	(275.14)	(591.87)
6	Equity Share Capital	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50
7	Reserves (excluding Revaluation reserve as shown in the Audited Balance sheet of previous year)						
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each)						
	Basic :	(0.71)	(0.68)	(0.66)	(1.40)	(1.28)	(2.75)
	Diluted:	(0.71)	(0.68)	(0.66)	(1.40)	(1.28)	(2.75)

Note: The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended 30th September 2020, filed with the Bombay Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th September. 2020 is available on the website of the Exchange, www.bseindia.com and on the Company's website.

Date: November 10, 2020

DIN-07083262

DEEP DIAMOND INDIA LIMITED

THE LEELA MUMBAI Fax: 022-6691 1458 : Webs EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUA	2-6691 1234: ervice@hlvitd.com SEPTEMBER, 2020 Rs. in Lakhs Quarter Ended	Inis is to inform and publish mrough; in notice for public at large that My cli Construction, a registered partnersh revoked, cancelled and terminated Term 09/05/2018 by Notice dated 10/11/2/ Power of Attorney dated 09/05/2018, by 11/11/2020 and Deed of Admission by 11/11/2020, and due to said revocation and termination Mk. Arsh Shelter P.		
raiticulais	30-Sep-20 Unaudited	30-Sep-20 Unaudited	30-Sep-19 Unaudited	Intekhab Alam Quershi and Mr. Asif Abub
Total Income from operations (net)	420	835	3,332	their agents, assignees, nominees claiming under them does not have
Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items)	(1,357)	(2,465)	(915)	represent my clients in respect to CTS N village Malad, MSD and due to such
Net Profit /(loss) before tax (after exceptional items)	(1,224)	(2,332)	204	previous transactions done by them & assignees, nominees and person cla them declared as null and void, will not be
Net Profit /(loss) from continued operations for the period	(1,224)	(2,332)	204	my clients and after revocation, if any tra be made on the strength of the s documents, then that would be also cons
Net Profit /(loss) from discontinued operations for the period	-	-	1,462	and void and same will not be binding up That due to said revocation, cand
Net Profit /(loss) after tax	(1,224)	(2,332)	1,666	termination they & their agents, assigne and person claiming under them does
Total comprehensive income for the year	(1,269)	(2,423)	1,459	right to represent my clients and in respe
Equity share capital	12,611	12,611	12,611	699 (pt), of village Malad, MSD. Please no
Earnings per share (continued operations) (in Rs.) - Basic and diluted	(0.19)	(0.37)	0.03	Sd/- Adv. Dhananjayrao Advocate, High C
Earnings per share (discontinued operations) (in Rs.) - Basic and diluted	-	-	0.23	31, Third Floor, Rol Janmabhoomi N
Earnings per share (continued and	(0.19)	(0.37)	0.26	Mumbai - 40

HLV Limited

Basic and diluted

discontinued operations) (in Rs.) -

. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full formations the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hlvltd.com.

- The financial results for the second quarter and half year ended 30th September, 2020 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2020. The results have been reviewed by the Statutory Auditors of the
- 3. Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

For and on behalf of the Board of Director Place: Mumbai Dated: 10th November, 2020

	Regd. Off. : 384-M, Dabholk	ar Wadi, 3rd : L17110N AUDITED	IY1985PLC FINANC	oadevi Road 038265 IAL RES 0TH SEP	d, Mumbai - ULTS FOI	R THE , 2020
Sr	Particulars		Quarter Ende	d	Half Yea	ar ended
VO.	Tartionaro	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Audited	30.09.2020 Unaudited	30.09.201 Audited
2	REVENUE FROM OPERATIONS (A) NET SALES/INCOME FROM OPERATIONS (B) OTHER INCOME TOTAL INCOME FROM OPERATIONS	217.21 0.11 217.32	23.23	256.68 256.68	240.44 0.11 240.55	299.9
3	CONSTRUCTION EXPENSES (A) COST OF MATERIALS CONSUMED (B) PURCHASES (C) (INCREASE) / DECREASE IN	203.41	18.45	2.55 220.26	221.86	2.55 2.56.4

STOCK IN TRADE 2.28 0.76 11.86 (D) DEPRECIATION (E) EMPLOYEE BENEFIT EXPENSES 2.25 0.25 2.50 3.95 3.25 (F) OTHER EXPENDITURE 3.31 0.91 6.48 4.22 7.86 (G) Finance costs TOTAL EXPENSES 21.89 244.40 229.34 282.63 PROFIT / (LOSS) FROM ORDINARY ACTIVITIES BEFORE FINANCE COSTS & EXCEPTIONAL TEMS (3-4) 1.34 12.28 11.21 17.35 PROFIT / (LOSS) AFTER FINANCE COSTS AND BEFORE EXCEPTIONAL 11.21 TEMS (4-5) 1.34 17.35 9.87 12.28 EXCEPTIONAL ITEMS PROFIT / (LOSS) FROM ORDINARY ACTIVITIES BEFORE TAX (6-7) 9.87 1.34 12.28 11.21 17.35 (A) PROVISION FOR CURRENT TAX 3.47 1.97 0.27 2.20 2.24 (B) PROVISION FOR DEFERED TAX MAT CREDIT ENTITLEMENT TOTAL TAX EXPENSES 1.97 0.27 2.20 2.24 3.47 NET PROFIT AFTER TAX **ACTIVITIES (8-9)** 7.90 1.07 10.08 8.97 13.88 EXTRAORDINARY ITEMS NET PROFIT AFTER TAX FOR THE PERIOD (10-11) 7.90 1.07 10.08 8.97 13.88 INCOME / (LOSS) TOTAL COMPREHENSIVE

items)

INCOME / (LOSS) AFTER TAXES (12+13)
15 PAID UP EQUITY SHARE

CAPITAL (Face Value of

RESERVES (Excluding Revaluation Reserves

(Not Annualised, Face Value Rs.10/- each)

DILUTED EPS (Rs.) (Before

(B) BASIĆ AND DILUTED

continued till 31st May, 2020.

Date: 11.11.2020

EPS (Rs.) (After

(A) BASIC AND

These financial results have been prepared in accordance with IND AS and the recognition an measurement principles laid down in Ind AS-34 Interim financial reporting prescribed unde section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

The Statutory Auditors have carried out limited review of the Un-audited financial results of the

7.90

155.04

0.51

0.51

1.07

155.04

0.07

0.07

10.08

155.04

0.65

0.65

8.97

155.04

0.58

0.58

13.88

155.04

0.90

0.90

Company for the quarter and half year ended 30th September,2020 The above financial results for the quarter and half year ended 30th September,2020 wer reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board of Directors in i meeting held on 11 11 2020

As per the requirements of Ind AS no disclosure is required as the Company is operating in one segment i.e Textiles Previous years figures have been re-grouped and re-classified wherever necessary to make the

comparable. The outbreak of Coronavirus (COVID-19) pandemic globally and in India is causing significa disturbance and slowdown of economic activity. In many countries, businesses are being force to cease or limit their operations for long or indefinite period of time. Measures taken to contain the spread of the virus, including travel bans, quarantines, social distancing, and closures of no essential services have triggered significant disruptions to businesses worldwide, resulting in an economic slowdown. Our operations were completely at stand still since Lockdown started and

By the Order of Board

For SHIVA SUITINGS LIMITED

DIRECTOR

Place : Mumbai Date : 11.11.2020	FOR SHIVA SUITINGS LIMITE Sd DIRECTO
Statement of Assets and	Liabilities as at 30th September, 2020
	(Amount in Po

	Particulars	30th Sep, 2020	31st March, 2020
A	ASSETS		
1	Current assets		
	a) Inventories	152,000	227,991
	b) Financial Assets		
	(i)Trade receivables	31,141,822	23,806,476
	(ii)Cash and cash equivalents	147,223	130,737
	c) Current Tax Asset	6,027,893	6,081,016
	d) Other Current Assets	225,685	154,668
		37,694,622	30,400,888
	TOTAL	37,694,622	30,400,888
В.	EQUITY AND LIABILITIES		
1	Equity		
	a) Equity Share capital	15,503,950	15,503,950
	b) Other Equity	2,950,971	2,053,427
		18,454,921	17,557,377
	Liabilities		
2	Current liabilities		
	(a) Financial Liabilities		
	(i)Trade payables	18,905,003	12,750,165
	(b) Other Current liabilities	110,312	93,346
	(c) Provisions	224,386	-
		19,239,701	12,843,511
	TOTAL	37,694,622	30,400,888
		By the	Order of Board

OTICE is hereby given that we are investigating the title of Anand Milan Co perative Housing Society Limited, in respect of all that pieces and parcels or

Notice date n, cancellation baka Shaikh & and person any right to No. 699 (pt), o n revocation al & their agents laimimg unde be binding upor transactions wil said revoked sidered as nul upon my clients ncellation and nees, nominees

Court Bomba Janmabhoomi Marg, Fort, Mumbai - 400001.

long with the structures standing thereon known as "Anand Milan" (hereinafte eferred to as the "Building") (hereinafter the Plot and the Building will be collectivel eferred to as the "Property") and more particularly described in the Schedul nereunder written.

All persons having any claim in respect of the Property by way of sale, exchange, mortgage, tenancy, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien, maintenance, easement, devise, bequest, encumbrance or otherwise howsoever are nereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at their office at 410, Yusuf Building, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 001 within 14 days from the date of publication hereof, failing which, any such claims shall be disregarded and shall deemed to have been waived and/or abandoned SCHEDULE OF THE PROPERTY

ehold and ground bearing Plot No. 353-B/35, C.T.S. No. 5741, admeasuring 645.5 ig, mtrs. of the Town Planning Scheme No. III Ghatkopar in N Ward, Village Ghatkopa Kirol, Taluka Kurla, District Mumbai Suburban, situated at Plot No. 363-8/35, Vallabl Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai-400 077, in the District and registration Sub District of Mumbai City and Mumbai Suburban (hereinafter referred to as the "Plot")

ALL that pieces and parcels of freehold and ground bearing Plot No. 353-B/35, C.T.S No. 5741, admeasuring 645.50 sq. mtrs. of the Town Planning Scheme No. II Ghatkopar in N Ward, Village Ghatkopar Kirol, Talluka Kurla, District Mumbai Suburban situated at Plot No. 353-B/35, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai-400 077 in the District and registration Sub- District of Mumbai City and Mumbai Suburban along rith the structures standing thereon known as "Anand Milan" For MLS Vani & Associates Sd/- Advocates & Solicitors

PUBLIC NOTICE ALL THAT N.A Industrial Layout Plot No.24 Out of S.No. 40, area

admeasuring 1346 Sq.mtrs of revenue Village Vevoor, Tal & Dist Palgha

property" for brevity sake) is owned & possessed by Mrs Manjula Vishnukumar Patel as absolute owner.

My client's intent to purchase the said

property & accordingly by a

Agreement (MOU) dated 03

November 2020, executed by 8

between Mrs Manjula Vishnukuma Patel (Owner/ Vendor) & M

Manishkumar Amrutlal Shah & Heena

Manishkumar Shah as (Purchasers) the Vendor has agreed to sell the said

property to my clients. Any person company, firm, tenant having any

claim of whatsoever nature over the said property by way of Gift, Mortgage

Release, Tenancy, hypothecation sha intimate to the under signed their objections (in writing) if any within 14 days from publication of this notice

failing which, if any objection/s is no received within the said time period

then the said objection shall be treated

as waived & not taken into

Date: 12/11/2020

will be issued accordingly.

Advocate D.N. Walwaikar R/o- 'Abhinay', Ramedi, Vasai (W), Tal-Vasai, Dist- Palghar 401201

Please Note, Yours Faithfully

Place: Vasai.

after referred to as "Said

BAJRANG FINANCE LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN - L65990MH1971PLC015344

Extract of Consolidated Unaudited Results (Provis quarter ended 30th September, 2020

Quarter Quarter Particulars Half Year ended ended ended 30.09.2020 30.09.2019 30.09.2020 Total Income from Operations 32.8 100.7 2 Net Profit / (Loss) for the period 73.95 9.75 136.52 (before Tax and Exceptional items Net Profit / (Loss) for the period 136.52 73.95 9.75 Tax (after Exceptiona items) Net Profit / (Loss) for the period 67.28 8.8 after tax (after Exceptional items) 44.98 Total Comprehensive Income fo 48.48 17.40 the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incom-(after tax)] 6 Equity Share Capital 180.00 180.00 180.00 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous 2177.11 Year 31.03.2020 Earnings Per Share (of Rs. 10) each) (for continuing and discon inued operations)-

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com

3.74

0.49

0.49

6.56

2. Diluted

2. Key unaudited standlone financial information of the company as under :-					
Particulars	Quarter	Quarter	Half Year		
	ended	ended	ended		
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Total Income	32.85	10.76	100.71		
Profit before Tax	26.50	3.77	89.34		
Profit after Tax	19.83	2.86	70.92		
Mumbai,		(Mahabir Jawala	oard of Directors aprasad Sharma)		

K K FINCORP LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN-L65990MH1981PLC023696 Extract of Consolidated Unaudited Results (Provisional) for the quarter ended 30th September, 2020

SI.	Particulars	Quarter	Quarter	Half Year
No.		ended	ended	ended
		30.09.2020	30.09.2019	30.09.202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudite
1	Total Income from Operations	2.60	1.07	3.
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	0.82	9.65	(2.1
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	0.82	9.65	(2.1
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	2.23	10.83	(0.0
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(17.72)	41.91	102.
6	Equity Share Capital	560.00	560.00	560.
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020		433.16	
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic	0.04	0.19	(0.0
	2. Diluted	0.04	0.19	(0.0

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standione linancial information of the company as under						
Particulars	Quarter	Quarter	Half Year			
	ended	ended	ended			
30.09.202		30.09.2019	30.09.2020			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
Total Income	2.60	1.07	3.63			
Profit before Tax	(1.66)	(4.22)	(4.39)			
Profit after Tax	(0.25)	(3.04)	(2.29)			

November 11, 2020

On Behalf of Board of Directors (SHIV KUMAR SHARMA) Whole - Time - Directo

REMI SECURITIES LIMITED

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN-L65990MH1973PLC016601

Extract of Consolidated Unaudited Results (Provisional) for the guarter ended 30th September, 2020 (Rs. in Lakhs)

SI.	Particulars	Quarter	Quarter	Half Year		
No.		ended	ended	ended		
		30.09.2020	30.09.2019	30.09.2020		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1	Total Income from Operations	18.01	16.66	26.24		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	6.12	9.19	19.61		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	6.12	9.19	19.61		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	6.56	11.51	19.10		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(82.25)	114.07	153.68		
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2019	2007.95				
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic	0.33	0.58	0.96		
	2. Diluted	0.33	0.58	0.96		
NO	TE: 1. The above is an extract of the					

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standlone financial information of the company as under:

Particulars	Quarter	Quarter	Half Year
	ended ended		ended
	30.09.2020	30.09.2020 30.09.2019	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total Income	18.01	16.66	26.24
Profit before Tax	2.81	1.40	18.09
Profit after Tax	3.25	3.72	17.58
•			

Mumbai November 11, 2020 On Behalf of Board of Directors (SANJAY MAHESHWARI Whole - Time - Directo

GANDHI SPECIAL TUBES LTD.

(CIN-L27104MH1985PLC036004)

Regd. Office : 201-204, Plaza, 2nd Floor, 55, Hughes Road, Next to Dharam Palace, Mumbai- 400 007. Tel.: 91-22-2363 4179 / 2363 4183 / 2363 5042 ◆ Fax : 91-22-2363 4392 Email: complianceofficer@gandhitubes.com | Website: www.gandhispecialtubes.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020. (Rs In Lakhs except EPS)

			•	
Sr.	Particulars	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
No.		30-09-2020	30-09-2020	30-09-2019
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations (net)	2,721.07	4,003.09	2,011.30
2	Net Profit(+)/Loss(-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,096.03	1,442.78	631.06
3	Net Profit(+)/Loss(-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,096.03	1,442.78	631.06
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	814.27	1,128.54	669.50
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	814.24	1,130.64	674.41
6	Equity Share Capital	645.93	645.93	690.93
7	Earnings Per Share (EPS) (of RS. 5/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	6.30	8.74	4.84

- 1 The above unaudited financial results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 10, 2020. The statutory auditors have carried out a limited review of these results.
- 2 Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those of current periods.
- 3 The Company has only one reportable segment in terms of Ind AS 108.
- 4 The un-audited financial results for the quarter ended June 30,2020 and September 30, 2020 are not comparable due to the impact of Covid-19 in the quarter ended June 30,2020. The manufacturing operation of the company partially started from May 06, 2020 and now is fully operational from last week of June 20.
- 5 The above is an extract of the detailed unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly unaudited financial results are available on the Stock Exchanges websites at www.nseindia.com. www.bseindia.com and on the company's website www.gandhitubes.com

Place: MUMBAI Dated: 10 November, 2020 For Gandhi Special Tubes Limited Manhar Gandhi Chairman & Managing Director



Bharat Bijlee Limited

CIN NO. L31300MH1946PLC005017 Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025

Phone No.: 022-24306237 | Fax No.: 022-24370624 | E-mail: bblcorporate@bharatbijlee.com | Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2020

(₹ in Lakhs)

			Quarter Ended		Half-yea	r Ended	Year Ended
	Particulars	30.09.2020	30.06.2020	30.09.2019	30.09.2020	30.09.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from operations	14615	7250	19698	21865	42171	92873
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	944	(1299)	1014	(355)	2622	6892
3	Net Profit / (Loss)for the period before Tax (after Exceptional items)	944	(1299)	1014	(355)	2622	6892
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	605	(874)	679	(269)	1746	4562
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4179	(446)	3476	3733	9443	2060
6	Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	565	565	565	565	565	565
7	Basic and Diluted Earning per Share (of ₹10/- each) (₹) (not annualised)	10.71	(15.47)	12.01	(4.76)	30.89	80.69

Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half-year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half-year ended 30th September, 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com)
- The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 10th November, 2020. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the quarter and half-year ended 30th September, 2020.

Nikhil J. Danani Date: 10th November, 2020 Vice Chairman & Managing Director

(हॉर्टल लीलाव्हेंचर लिमिटेड अशी पूर्वी हात) THE LEELA सीआयए क. : एल५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ ^भनाँद्रणीकृत कार्यालय : दी लीला, स्हार, मुंबई-४०० ०५९, दूर : ०२२-६६९११२३४।

फॅक्स : ०२२-६६९११४५८ वेबसाईट : www.hivitd.com ईमेल : investor.se rvice@hivitd.com ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्थ वर्षाकरिता वितीय निष्कर्षां वा उतारा

तपशील	सपलेली तिपारी ३०-सप्टे-२० अलेखापरिक्षित	सपलेले अर्घ वर्ष ३०-सप्टे-२० अलेखायरिक्षित	सपलेले वर्ष ३० - सप्टे- ११ लेखापरिभित
प्रकर्तगत्न एक्ण उत्पन्न (निब्बळ)	8.40	८३५	2, 227
कालावधीसाधी निष्वळ नम्म /(तीय) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(१,३५७)	(२,४६५)	[९१५]
करपूर्व निवक्क नफा ((तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	(8,778)	(२,३३२)	402
कालाक्यीसारी अर्खंडित कापका जातून निक्कः नपा/(तंदा)	(१,२२४)	(२,३३२)	503
न्सलावयीसाठी खंडित न्सफ्तरजातून निवक्य नफा/(तीटा)	-	-	१,४६
करोत्तरनिब्बळ नफा/(तोटा)	(8,258)	(9##,9)	१,६६१
न्यांसाती एकूण सर्वसमानेशक उत्पन्न	(१,२६९)	(₹,४२३)	9,84
सप्पान पांडवल	१२,६११	१२,६११	१२,६१
प्रती सम्माग प्राप्ती (अखंडित कामकाज) (रु. मध्ये) - मूलमूत आणि सौम्यिकृत	[0.25]	[0.30]	0.0
प्रती सम्माग प्राप्ती (खंडित कामकाज) (रु. मध्ये) - मूलमूत आणि सौम्यिकृत	-	-	0.37
प्रती सममाग प्राप्ती (अखंडित आणि खंडीत कमकाज) (रु. मध्ये) - मूलमृत आणि सौम्पिकृत टिपा	(०.१९)	(0.79)	15.0

- वरील माहिती म्हणने संबी (लिस्टीम ऑब्लिमेशन्स औड डिस्क्लोनर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एउसचेंजेसकडे साटर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमारी विश्वीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण एमएसई आणि बीएसईच्या वेबसाईटस् अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia व कंपनीची वेबसाईट www.hivitd.com वर उपलब्ध आहे.
- ३० सप्टेंबर, २०२० ग्रेजी संग्रलेल्या ट्रसऱ्या तिमाही आणि अर्थ वर्षासादीचे वित्तीय निष्कर्ष १० गोव्हेंबर, २०२० ग्रेजी झालेल्या त्यांच्या सभेते मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाटारे मंत्रर करण्यात आले. निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांदारे पुनर्विलोकीत केले आहेत.
- आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत, पुनरीचित किंवा पुनर्वगीकृत करण्यात आली आहे. मंचालक मंडळाच्या वतीने आणि मार्टी

विकाण : मुंबई दिनांक : १० नोळेंबर, २०२० अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय मंचालक

HILTON METAL FORGING LIMITED FORGING AS YOU LIKE ..

Regd. Office: 701 Palm Spring, Link Road, Malad (W), Mumbai-400 064 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALFYEAR ENDED ON 30TH SEPT 2020

Particulars	Quarter Ending 30-09-2020	Year to date 30-09-2020	Previous Year Ending 31-03-2020
Total Income from Operations (Net)	723.12	988.32	10133.37
Net Profit / (Loss) for the peri- od (before tax, Exceptional and/or Extraordinary items	(438.98)	(827.53)	155.05
Net Profit / (Loss) for the peri- od before tax after Exceptional and/or Extraordinary items	(439.98)	(827.53)	155.05
Net Profit / (Loss) for the Period After Tax (After excep- tional Extraordinary Items)	(438.98)	(827.53)	155.05
Total Comprehensive Income for the period (compriging Profit /(Loss) for the period (after tax) and other compre- hensive income (after Tax)	(438.98)	(827.53)	155.05
Equity Share Capital	1244.30	1244.30	1244.30
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year)	3905.06	3905.06	4877.79
Earning Per Share (of Ps.10/- each for continuing and dis- continuing operations Basic Diluted	(3.53) (3.53)	200000000000000000000000000000000000000	

/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (URL of the Filings). For Hilton Metal Forging Limited Place: Mumbai

Dated: 10-11-2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

Chairman and Managing Director

ई-निविदा सूचना	क्रमांक	/११/सन	9090-98

आ. इक.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये
₹.	अतिरिक्त धुळे औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त धुळे औद्योगिक क्षेत्रामधील एफ, एच व एम ब्लॉक मधील आराखडचा अंतर्गत LED फिटींगसह पथदिव्यांचा पुरवठा करणे, उभारणे व कार्यान्वित करणे आणि विद्युत पुरवठा करण्याचे कामे करणे.	₹. ४७,₹३,३८३.००
₹.	जळगाव औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरूस्ती सीएलएफ ब्रीज ची सुधारण करणे व पॅन आणि इपी टॅक ३०३, इपी प्लास ८०० हाय बील्ट कोटींगद्वारे स्ट्रक्चर्सची स्ट्रेथनिंग करणे.	रू. ४२,५१,०६०.००
₹.	धुळे औद्योगिक क्षेत्र रस्त्याची देखभाल व दुरूस्ती भूखंड क्र. डी-३७ व आर.एम. केमिकल जवळ, बांधिव गटार तयार करणे.	रु. ४२,५०,२६३.००
٧.	सित्रर औद्योगिक क्षेत्र अनिवासी इमारत देखभाल व दुरूस्ती सित्रर औद्योगिक क्षेत्र गेस्ट हाऊस येथे पेंटीग, रिपेअरिंग, इलेक्ट्रॉफीकेशन व दैनंदिन हाऊसिकपिंग कामे आणि मेंटेनन्स आणि किरकोळ कामे करणेसह प्लॉट नं. एएम-३१ येथे डब्ल्युबीएम रोड सह प्राथमिक डांबरीकरण करणे. (दुसरी मागणी)	रु. ४१,८०,८६६.००
Ц.	जळगाव औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती सन २०२०-२०२१ साठी जळगाव औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी महामंडळाचे पंप चालविण्यासाठी सेवा पुरविणे.	₹. ₹७,४४,₹७०.००
Ę.	अनिवासी इमारत, निवासी इमारत आणि सिन्नर पाणी पुरवठा योजना देखभाल व दुस्स्ती सिएफसी इमारत, डब्ल्युटीपी प्रिमायसेस, कॉलनी प्रिमायसेस, फायर स्टेशन बिल्डिंग्स आणि परिसरातील हाऊस किपिंगची कामे करणे.	₹. ₹४,₹₹,६०४.००
(9.	भुसावळ विकास केंद्र, पाणी पुरवठा देखभाल व दुरूस्ती व रस्ते देखभाल व दुरूस्ती सन २०२०-२०२१ साठी भुसावळ औद्योगिक क्षेत्रासाठी जलवितरण व्यवस्था चालविणे आणि सांभाळणे व रस्ते साफसफाई करणे वैगरे सेवा पुरविणे.	रु. १६,०१,९७५.००
८.	धुळे औद्योगिक क्षेत्र रस्त्याची देखभाल व दुरुस्ती जे ब्लॉक मधील रस्ते दुरूस्त करणे.	रू. १५,६७,८५६.००

या वरील कामाकरिता योग्य त्या वर्गामध्ये नोंदणीकृत कंत्राटदाराकडून काम क्र १ व ८ करिता ई-निविदा बी-१/बी-२/सी/डी नमुन्यात मागविण्यात येत आहेत. मान्यताप्राप्त कंत्राटदारांना काम क्र. १, २, ३, करिता दि. १२/११/२०२० ते दि. २६/११/२०२० तसेच काम क्र. ५, ६, ७, ८ करिता दि. १७/११/२०२० ते दि. ०१/१२/२०२० तसेच काम क्र. ४ करिता दि. १२/११/२०२० ते दि. २३/११/२०२० या दरम्यान निविदा भरता येतील याबाबतची सविस्तर माहिती महामंडळाच्या www.midandia.org (औरंगाबाद झोन) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदा सूचना अगर निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखून े ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक म.ओ.वि. महामंडळाने राखून ठेवला मुंबई, गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२०

FEDERAL BANK

लोन कलेक्शन ऑण्ड रिकव्हरी डिपार्टपेंट/पुंबई विभाग द फेडरल बैंक लि.. लोन कलेक्शन ऑण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. हमेल : mumlcrd@federalbank.co.in.

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बैंक लिं. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोर्समेंट) स्ल्स, २००२ (ह्यामुद्धे उल्लेख रूल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून । २६.०२.२०२० रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) श्री. किरण प्रवहादन पनिकेर, २) श्री. प्रवहाद जी पानिकर, ३) श्रीप. भीला प्रल्हाद आणि ४) श्रीप. बिनिधा बलन सर्व रहिवासीत येथे आई दादा निवास, ब्राप्हण पाडा, श्रांतीनगर, कल्याण-अंबरनाथ रोड, श्रांतीग्राप विद्यापंदिर जवळ, उल्हासनगर ३, जि. ठाणे -४२१००२ आणि तसेच येथे फलॅट क्र. १०४, १ ला पजला, इपारत क्र. ए-१७, दाफोडील श्रीष्टी हिल्स सीएचएसएल, श्रीष्टी हिल्स कॉप्प्लेक्स, अंबरनाथ (मश्चिप), ठाणे - ४२१३०४ यांना सूचनेतील नमूद रू २२,२२,३१३.०० (रुपय बावीस लाख बावीस हजार तीनशे तेरा पात्र) सह व्याज आणि परिव्ययची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकान्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ७ नोव्हेंबर, २०२० रोजी

कर्जदारांचे लक्ष तारण मता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे हशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रु. २३,८९,०६८.०० (रूपये तेवीस लाख एकोणनव्वद हजार अडुसष्ट पात्र) यास पुढील

स्थावर पिळकतीचे वर्णन

अंबरनाथ पहानगरपालिका आणि उपजिल्हा नोंदणीकृत ठाणे आणि जिल्हा नोंदणीकृत ठाणेच्या हृद्दीत जमीन धारक सब्हें क्र. १२८, हिस्सा क्र. १(भाग), गाव चिखोली, अंबरनाथ पश्चिप, तालुका उल्हासनगर जि. ठाणे येथे स्थित दाफोडी श्रीष्टी हिल्स सीएचएसएल, श्रीष्टी हिल्स कॉप्प्लेक्स, नावे ज्ञात इपारत क्र. १७ च्या १ ल्या पजल्यावर रहिवासीत प्लॅट क्र. १०४, पोजपापित ७२५ चौ.फू. बिल्ट आप क्षेत्र आणि सीमाबद्धः पूर्वेलाः इमारत कृ. १६, दक्षिणेलाः ओपन प्लॉट, पश्चिमेलाः इमारत क्र

> दी फेडरल बाँक लि. करिता, लेखिन सी

दिनांक: ०७.११.२०२० 🏻 लोन कलेक्शन आणि रिकटहरी डिपार्टपेंट/पूंबई विभाग ठिकाण: अंबरनाथ पश्चिप (सरफैसी ऑक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

जाहीर सुचना

सर्व क्यक्तीं समाविष्टीत व्यक्तिक, हिंदु अविभाजित कुटुंब, कंपनी, बँका, वित संस्था, नॉन-बॅकिंग बित संस्था, फर्म, व्यंकीचे मंडळ किंबा व्ययक्तिक मंडळ किंबा नाही, सात्रकार आणि/किंबा ऋणको यांना सदर फ्लंट आणि/किंबा त्याबरील कोणताही भाग आणि विभागाच्या संदर्भामध्ये सदर श्री. राजीव आनंद आणि सौ. चारू आनंद विरोधात कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, शेअर आणि/किंवा हितसंबंध जसे की, अदलाबदल, अभिहस्तांतर बक्षीस, अत्यदान, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लिव्ह अंण्ड लायसन्स, परवाना, गहाण (नामाधिकार विलेख किंवा अन्यकाहीच्या भरणा द्वारे), भार, धारणाधिकार, प्रतिज्ञा, प्रभार, त्रिश्वस्त, वारसाहक, उत्तराधिकारी, करार, कंत्राट, सामजस्य करार, सुविधाधिकार, जमी, ताबा, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, निर्वाह, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, जानी, राखीब, किंबा कोणतेही दायित्व किंबा आश्वासन किंबा मागणी किंबा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित पूरक कागदपत्रासह निम्नस्त्राक्षरीकारांना कार्यालय क्र. ११/जी-३, २२, राजबहादूर मेशन, स्टेट बॅक ऑफ इंडिया समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिक्सांच्या आत कळिक्ये आवश्यक आहे. जर कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास, सदर तेथे कोणतेही दावे ह्यात नसल्याचे मानले जाईल किंवा की, ते त्यागित किंवा परित्यागित समजले जातील.

सही/-मृत्यंजय बी. बराई बकील उच्च न्यायालय मुंबई

FEDERAL BANK

लोन कलेक्शन ऑण्ड रिकव्हरी डिपार्टपेंट/पुंबई विभाग द फेडरल बैंक लि., लोन कलेक्शन ऑण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट/मुंबई विभाग, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, नरिमन पॉईट, मुंबई - ४०००२१. हमेल : mumlcrd@federalbank.co.in. फोन : ०२२-२२०२२५४८, २२०२८४२७. कञ्जा सूचना

ज्याअधी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बैंक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड प्रिक्नर्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ प्रिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट् २००२ (ह्यापुढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युर्तिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) स्ल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख स्ल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून २०.१२.२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) श्री. ज्ञानेश्वर बी. खँरनार आणि २) श्री. प्रविण बापू खँरनार, दोघेही येथे पाशणकर प्रेस रिपोर्टर सपटे चाळ, रापनगर, रोड क्र. २८, वागळे इस्टेट, खणे (पश्चिप) - ४००६०४ आणि तसेच येथे चिंचवड आगार खुर्द, पालेगाव, नाशिक, पहाराष्ट्र - ४२३२०८ आणि तसेच रहिवासीत येथे फ्लंट क्र. बी/६०७, ६ वा पजला, बी विंग, ऋकुंतला पॅराडाईस, गाव निळजे, लोडा हेवन, कल्याण शीळ रोड, डॉबिवली (पूर्व) - ४२१२०४ यांना सूचनेतील नमूद रु. २३,३६,७३६.०० (रुपय तेवीस लाख छत्तीस हजार सातशे छत्तीस पात्र) सहन्याज आणि परिव्ययची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ उरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार म्हणून प्राधिकृत अधिकान्यांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर फल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हचा ७ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतला. कर्जदारांचे लक्ष तारण मता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रु. २५,२०,३४४.०० (रुपये पंचवीस लाख वीस हजार तीनशे चौवेचाळीस पात्र) यासह १८.१०.२०२० पासूनचे पुढील व्याज आणि परिव्यय या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर पिळकतीचे वर्णन

विकाण: डॉबिवली

गाव निळजे, लोडा हेवन, कल्याण फिळ रोड, डॉबिवली (पूर्व), तालूका कल्याण, जि. ताणे - ४२१२०४ येथे स्थित जापीन धारक जुना सब्हें क्र. १०८/१बी, न्यु सब्हें क्र. ३९/१बी वर बांधलेले ऋकुंतला पॅराडाईस नावे ज्ञात इपारतीपध्ये बी विंगच्या ६ व्या पजल्यावर रहिवासीत फ्लंट क्र. ६०७, पोजपापित ५४० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीपाबद्धः पूर्वेलाः ए विंग आणि रोड, दक्षिणेलाः ओपन प्लांट, पश्चिपेला: ओपन प्लॉट, उत्तरेला: ओपन प्लॉट.

> दी फेडरल बाँक लि. करिता. लेखिन सी

सहास्थक उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुख दिनांक: ०७.११.२०२० लोन कलेक्शन आणि स्किव्हरी डिपार्टपेंट/पुंबई विभाग (सरफैसी ऑक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)

REMI SECURITIES LIMITED

ended 30th September, 2020

(Rs. In Lakhs)

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbal-400 063 CIN-L65990MH1973PLC016601 Extract of Consolidated Unaudited Results (Provisional) for the quarter

SI. No.	Particulars	Ouarter ended 30.09.2020	Ouarter ended 30.09.2019	Half Year ended 30.09.2020
	42 84	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited
1	Total Income from Operations	18.01	16.66	26.24
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	6.12	9.19	19.61
3	Net Prolit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	6.12	9.19	19.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	6.36	11.51	19.10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(82.25)	114.07	133.60
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2019		2007.95	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontin- ued operations) -			
	1. Basic	0.33	0.58	0.96
-	2. Difuted	0.33	0.58	0.96

NOTE: 1. The above is an extract of the detailed formatiof Quarierty Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

2. Key unaudited standione financial information of the company as under :-

Particulars	Quarter	Quarter	Half Year	
	ended	ended	ended	
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total Indome	18,01	16.66	26.24	
Profit before Tax	2.81	1.40	18.09	
Profit after Tax	325	3.72	17.58	
Mumbal,	10. U	On Behalf of Bo (SANJAY	ard of Directors MAHESHWARI)	

BAJRANG FINANCE LIMITED

November 11, 2020

Regd. Office : Remi House, Plot No. 11, Cama industrial Estate, Goregaon (East), Mumbal-400 063 CIN - L65990MH1971PLC015344 Extract of Consolidated Unaudited Results (Provisional) for the

quarter ended 30th September, 2020

Whole - Time - Director

Half Year	Ouarter	Ouarter	Particulars	SI.
ended	ended	ended		
30.09.2020	30.09.2019	30.09.2020		
(Unaudited)	(Uraudited)	(Unaudited)		
100.71	10.76	32.85	Total Income from Operations	1
136.52	9.75	73.95	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	2
136,52	9.75	73,95	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	3
118.10	8.84	67.28	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	4
44.96	17.40	48.48	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5
180.00	180,00	180.00	Equity Share Capital	6
1,12-2-2-2	2177.11		Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31,03,2020	7
			Earnings Per Share (of Rs. 10/ each) (for continuing and discon- tinued operations)-	8
6.56	0.49	3.74	1. Basic	
6.56	0.49	3.74	2. Diluted	

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.reimgroup.com. 2. Key unaudited standione financial information of the company as under :-

Particulars	Ouarter	Quarter	Half Year	
	ended	ended	ended	
	30.09.2020	30.09.2019	30.09.2020	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total Income	32.85	10.76	100.71	
Profit before Tax	26.50	3.77	89.34	
Profit after Tax	19.83	2.86	70.92	
Mumbal,		On Behalf of Bo (Mahabir Jawala		

November 11, 2020 Whole-Time - Director

The spirit of Mumbai is now 92 years old!



www.reegresquinalin

K K FINCORP LIMITED

Particulars

Regd. Office: Remi House, Plot No.11, Cama industrial Estate, Goregaon (East), Mumbal-400 063 CIN-L65990MH1981PLC023696

Extract of Consolidated Unaudited Results (Provisional) for the quarter ended 30th September, 2020 (Re. In Lakhe)

Quarter Quarter Half Year

No.	Pariculars	ended 30.09.2020 (Uraudited)	ended 30.09.2019 (Uraudited)	ended 30.09.2020 (Una udited)
1	Total Irrosme from Operations	2.60	1.07	3,63
2	Net Prolit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	0.82	9.63	(2.14
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	0.82	9.63	(2.14)
4	Net Profit / (Loss) for the period after fax (after Exceptional items)	223	10.83	(0.04)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit) (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(17.72)	41.91	102.36
6	Equity Straire Capital	560,00	360.00	360,00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balaince Sheet of the Previous Year 31,03,2020		433.16	
8	Earmings Per Share (of Fis. 10/ each) (for continuing and discontin- ued operations) -	78		
	1. Basic	0.04	0.19	(0.00)
	2. Diluted	0.04	0.19	(0.00

NOTE: 1. The above is an extract of the detailed format of Quarterty. Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disdosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bolmbay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

Key unaudited standione financial information of the company as under >

Particulars	Ouarter	Ouarter	Half Year
	ended	ended	ended
	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)
Total Income	2.50	1.07	3.63
Prolif before Tax	(1.66)	(4.22)	(4.39)
Prolit after Tax	(0.25	(3.04)	(2.29)
20. 2004			ard of Directors

Mumbal. (SHIY KUMAR SHARMA) November 11, 2020 Whole - Time - Director



ऑक्सिस बॅंक लिमिटेड (सीआयएन : एलद०६६०जी जे६६९३वी एलसी०२०५६९) स्टबन्दर्ड ऑसेटस् पुरा, कर्वेपीरेट कार्यालयः, "ऑक्सिस हा जस", सी-२, वाडिया इटरनेशनल सेटर, पादरम ब्यक्य मार्ग, वरव्ये, मुबर्श-४०० ०२०.

द्र. : + ९१-२२ २४२५५७६, www.axisbank.com बगळ्ड -क्वेपेरिट बॅकिंग ब्राप्य (सीबीबी), लेबल ३, नितेश टाईम्स स्केश्स क. ८, एम.जी. शेढ, बगळ्ड -५६०००६.

स्थावर । पळकता च्या । वक्राकारता सूचना परिशिष्ट IV-ए (सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सपेंट) रुल्स, २००२

सिक्युरिटायद्वेशन अंग्ड रिकन्स्ट्रन्शन ऑफ फायनान्शियल असेटस् अंग्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट ऑक्ट, २००२ [सरफैसी ऑक्ट, २००२) सख्याचत। सिक्युपिटी इटरेस्ट (एम्फोर्समेट) स्त्या, २००२ च्या नियम ८ (६) च्या परतुकान्वये स्थावर मतेच्या विक्रीसाठी ई- क्लि।व विक्री सूचना, सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार म्हणजेच मे. झेको मार्केटिंग प्रा. लि.-दिवाळखोरीतील

[पूर्वी क्षेको वेब साईट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. अशी जात) आणि हमीदार श्रीम . नकिसा सित्व्हा, श्रीम क्रिप्रमा सिल्व्हा, श्रीमा, राधिका मडेकर आणि कॉपीरेट हमीदार आणि ग्रहाणवटदार- सिनर्जी वन इन्फ्रास्ट्रक्चर अँग्ड प्रोजेक्ट प्रा. लि. आणि तसेच ऑक्सिस बँक लि. म्हणजेच तारण धनकोकडे गहाण/प्रभारित खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचे मालक याना याद्वारे सूचना देण्यात येते की, म्बालील वर्णिलेल्या स्थावर मिळकतीचा प्रत्यथ कब्जा ॲब्लिस बँक लि., म्हणजेच तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकान्य मी घेतला आहे, ती कर्जदार में . झेको मार्केटिंग प्रा. लि. -दिव छन्द्रोरीतील (पूर्वी झेको वेबसाईट मॅनेजमेट सर्व्हिंसेस प्रा. ति. अशी ज्ञात), हमीदार श्रीम. निकसा सित्व्हा, श्रीम. क्रिश्मा सित्व्हा, श्रीमः राधिका मडेकर, कॉमॉरेट हमीदार आणि गहाणवटदार- सिनर्जी वन इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड प्रोजेक्ट प्रा. ति. [पूर्वी एसएसबी इन्फ्रास्ट्रबचर अंग्ड प्रोजेक्टस् प्रा. ति. अशी ज्ञात) तसेच खालील वर्णिलेल्या गहाण स्थावर मिळकतीचे मालक याचेकड्न अनिसस बंक लिमिटेडला थकीत ३१ डिसेंबर, २०१४ रोजीसची थकीत रक्रम रु. ४,६६,८६,६८३,०० (रुक्ष्मे चार कोटी सहासष्ट लाख शहाऐशी हजार सहाशे न्याऐंशी मात्र) सह प्रदानाच्या तारश्चेपर्यंत व्याजाच्या सविदात्मक द्वाने ०१ जनेवारी, २०१५ पासूनवे त्यावरील पुढील व्याज, अनुष्रिक खर्च, अन्य प्रभार, परिव्यय, इ. च्या वसुलीसाठी ०३ डिसेंबर, २०२० रोजी 'जे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे', 'जे काही आहे तेथे आहे' आणि "विना अवलंब तत्त्वाने" विकष्यात येणार आहे. राखीव किंमत रु. ११,८०,००,०००/ - (रुपये अकरा कोटी ऐशी लाख) आणि इसारा अनामत

क्कम रु. १,१८,००,०००/- (रुपये एक कोटी अठरा लाख) राहील.

पिळकतीचे वर्णन

गाव वेकटला, येलाइका इबळी, बगळुरु, नाँथं तालुका येथे स्थित आणि अशा एक्ण मोजमापित साधारण ओए-१६-४ गुढे किंवा १७,६९६ चौ. फू. सब्हें क. १८/२, मोजमापित साधाण ओए-१२.०४ गुढे आणि सन्हें क. १८/३, मोजम पित साधारण ओए-०४ गुटे. मधील न्यावरील उपया रचनेसह एकत्रित पालिका क. ३२/। धारक मिळकतीचे सर्व ते भग आणि विभग, आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द:- पूर्वेला किंवा त्या दिशेने द्वारे त्याच अमिनीचा ठवीरेत भाग ; पश्चिमेला किंचा त्या दिशेने द्वारे बगळ्क बेह्नारी नंशनल हायचे रोड ; उत्तरेला किंवा त्या दिशेने द्वारे ३० पूट स्ट रस्ता; दक्षिणेला किंवा त्या दिशेने द्वारे खाजगी जमीन. सह एकत्रित १७,६९६ चौ. फ्. फैकी ४,४३४ चौ. फ्. ही रस्ता स्टीकरणात गेलेली आहे, त्यामुळे १३२६२ चौ. फ्. चा

प्रत्यथ कब्जा २४ में, २०१६ रोजी प्राधिकृत अधिकान्य मी घेतला आहे आणि आता १३,२६२ चौ. फू. ही| सदर सूच नेग फ्रेंत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. भारांचा तपशिल खालील प्रमाणे : (१) कॉपीरेट स्मीदार आणि गहाणवटदार-सिनर्जी वन इन्फ्रास्ट्रक्चर

अंग्ड प्रोजेक्ट प्रा. ति. आणि अन्य यानी ॲक्सिस बंक ति. ने सुरु केलेत्य। सरफैसी कार्यवाहीच्या विरोधात सन्माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण, बगळ्क याचेसमोर सिल्युरिटायद्गेशन अर्ज क. २९४ सन २०१६ 'एसए'' दाखल केला होता. सदर एसए हा दिनाक ०५ में, २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे खारीज करण्यात आला. दिनाक ०५ में , २०१८ रोजीचा आदेश मागे घेण्यासाठी किरकोळ अर्ज (''एमए'') हा कॉपीरेट हमीदार आणि गहाणवटदार - सिनर्जी वन इन्फ्रास्ट्रक्चर ऑण्ड प्रोजेक्ट प्रा. ति. यामी दाखत केला आहे. सदर एमए प्रसन्नित आहे आणि ०८ फेब्रुवारी, २०२१ रोजी सुनावणीसाठी येणार आहे (२) कॉपॉरेट हमीदार आणि गहागवटदार-सिनजी वन इन्फ्रास्ट्रक्चर ऑण्ड प्रोजेक्ट प्रा. ति. यानी बगळुरु येथील सम्माननीय उच्च न्यायालय, कर्नाटक याचेसमोर पेट याचिका क्र. २६०*८*५ सन २०१५ द्राख्यल केली होती. सदर रिट याचिका दिनक ०८ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या आदेशाद्वारे खारीज करण्यात आली. (३) ॲक्सिस बॅक लि. ने कर्जदार म्हणजेच मे. झेको माकेंटिंग प्रा. ति. [पूर्वी झेको वेबसाईट मॅनेजमेट सर्व्हिसेस प्रा. ति. अशी ज्ञात) याच्या विरोधात क्यनी याचिका क्र. ५९७ सन २०१६ सादर केली आहे. सदर कप्नी याचिका २१ सप्टेंबर, २०१७ रोजी दाखल करण्यात आली होती आणि अधिकृत परिसमापकाची नियुक्ती केली आहे आणि कर्जदार सध्या दिवाळखोरितुन जात आहेत. (४) ॲक्सिस बॅक लि. ने सन्माननीय कर्ज वसुली न्यायाधिकरण- ॥, मुबई येथे थकबाकीच्या वसुलीकरिता कर्जदार म्हणजेच मे. झेको मार्केटिंग प्रा. ति. [पूर्वी झेको वेबसाईट मॅनेजमेट सब्हिंसेस प्रा. ति. अशी ज्ञात) आणि अन्य याच्या विरोधात मूळ अर्ज क्र. १२४ सन २०१६ ("ओर्") दाखल केला आहे. सदर ओए ऱ्यायनिर्णय क्रारिता प्रलबित आहे आणि अतिम सुनावणीक्रारिता २५ ऑगस्ट, २०२० रोजी सूचीबध्द होता, कोविडच्या स्थितीमुळे पृढील तारीख सूचित करण्यात आलेली नाही. (५) कॉपीरेट हमीदार आणि गहाणवटदार-सिनर्जी वन इन्फास्ट्रक्चर ऑण्ड प्रोजेक्ट प्रा. ति. यानी ऑक्टोबर, २०१९ मध्ये करण्यात येणाऱ्या मागील लिलावाला आव्हाम देण्यासाठी बगळुरु येथील सन्मामनीय उच्च न्यायात्म्य, कर्नाटक याचेसमोर रिट याचिका क्र. ४८८११ सन २०१९ दाखल केली, सदर रिट याचिका दिनाक ०९ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या ठच न्यायालयाच्या आदेशद्वारे खारीज करण्यात आली.

विक्रीच्या तपशित्स्वार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.axisbank.com/auctionnotices आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net मध्ये दितेत्या तिकचा सदर्भ च्यावा.

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२० ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी अकिसस बैंक लि.



नोंदणीकृत कार्यालय - इलेक्ट्रिक मॅन्शन, ६ वा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रशादेवी, मुंबई-४०० ०२५ द्रख्यांनी क्र. - ०२२-२४३०६२३७ फॅक्स क्र. - ०२२-२४३७०६२४, ई-पेल : bblcorporate@bharalbijlee.com, वे**ब**साईट : www.bharalbijlee.com

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात)

			संपलेली तिपाही		संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
	तमभील	\$0.08.2020	\$0.06.7070	\$0.09.7099	\$0.09.9090	\$0.08.9098	\$9.03.9090	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
3	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१४६१५	७२५०	१९६९८	२१८६५	४२१७१	९२८७३	
?	कालावधीसाठी निब्बळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	9 88	(१२९९)	१० १४	(३५५)	२६२२	६८९२	
3	कालावधीसाठी करपूर्व मिञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	988	(१२९९)	१०१४	(३५५)	२६२२	६८९२	
8	कालावधीसाठी क्रोत्तर निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	Ęoú	(८७४)	६७९	(२६९)	१७४६	४५६२	
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	<i>ধ</i> १७ ९	(४४६)	3894	3633	9 883	२०६०	
Ę	समभाग भांडवल (प्रत्येकी स. १०/- दर्शनी मूल्यांचे)	વ દ્ધ	વ હ્ય	५६५	454	454	५६५	
৬	मूलभूत आणि सौम्बिकृत प्रति सम्भाग प्राप्ती (प्रत्येकी स. १०/- चे) (स.) (अवार्षिक)	₹ 0.19₹	(१५.४७)	१२.०१	(४.७६)	30.69	८०.६९	

१. वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेला ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् (www.bseindia.com आणि www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट : (www.bharalbi-

jlaa.com) वर उपलब्ध आहे. २. वित्तीय निष्कर्षांचे वरील विवरण लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १० नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुर केले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीच्या वरील वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पूनर्विलोकन वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.

ठिकाण : मुंबई निखाल जे. दानानी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांकः १० नोव्हेंबर, २०२०

epaper.freepressjournal.in

फोन : ०२२-२२०२२५४८, २२०२८४२७. क•जा सूचना

अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तस्तुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

न्याज आणि परिन्यय या रक्न्मेसाठी भाराअधीन राहील.

१८, उत्तरेलाः रहिवासीत इपारत.

सहास्थक उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुख

जनतेला बाद्वारे सूचना देण्यात येते की, मला १) श्री. राजीव आनंद आणि २) सी. चारू आनंद राहतात प्रलॅट क्र. ८५/८६, ८वा मजला, मुत्री टॉवर, प्लॉट क्र. ४१, ओशिवारा कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-४०० ०५८ यांच्याद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी ओशिवारा कॉम्प्लेक्स, अधेरी (प.), मुंबई ४०० ०५८ वेथे स्थित गाव ओशिवाराच्या प्लॉट क्र. ४१, सीटीएस क्र. १/९० धारक जमिनीवर बांधकामित मबी टांबर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडला जोडलेल्या मुझी टॉबर अशा ज्ञात बिल्डिंगीमधील ८व्या मजल्यावरील त्यांचा रहिवासी फ्लॅट क्र. ८६ (सदर फ्लॅट) शी संबंधित अनु. क. बीडीआर-१/१०८२७ सन २००८ येथील अंश्यरन्सच्या उप-रजिस्टारच्या कार्यालयामध्ये नोंदणीकृत दिनांक १२ नोव्हेंबर, २००८ रोजीच्या घोषणेसाठी जोडपत्र अशा दिनांक २३ मार्च, १९९४ रोजीचा विक्रीसाठी करार वराळून मुळ नामाधिकार विलेख हे गहाळ आणि/किंवा हरविले आहेत आणि त्यांच्या द्वारे अथक प्रयत्नांच्या शोधानंतरही शोधुन त्यांना ते मुळ नामाधिकार त्रिलेख सापढले नाहीत. मला त्यांच्याद्वारे पूढे कळविण्यात आले आहे की, त्यांनी सदर फ्लंटेबर कोणताही प्रभार किंवा गहाण तयार करण्यासाठी च्यासह कोणत्याही बँका किया वितिय संस्था किया कोणताही व्यक्ती किया पक्षासह मुळ नामाधिकार विलेखाचा भरणा केला नाही.

दिनांक ९ नोव्हेंबर, २०२०

इमेल: mrubaral@gmall.com